

Secretarial Department

July 20, 2024

Ref. FEDFINA/ CS/ 139/ 2024-25

То,	То,		
National Stock Exchange of India Ltd.,	BSE Limited,		
Listing Department	The Corporate Relationship Dept.		
Exchange Plaza, C-1, Block G,	Rotunda Building,		
Bandra Kurla Complex,	Phiroze Jeejeebhoy Towers,		
Bandra (E), Mumbai – 400 051	Dalal Street, Mumbai- 400 001		
	BSE NCD Company Code: 12337,		
	ISIN INE007N08023, INE007N07041,		
	INE007N08015 and INE007N07033		

Re: Scrip Code: 544027, Symbol: FEDFINA

Sub: Newspaper Publication – Unaudited Financial Results of Fedbank Financial Services Limited ("Company") for the first quarter ended June 30, 2024.

Dear Sir/Madam,

Pursuant to the Regulation 30 and Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 as amended, please find enclosed copies of the newspaper advertisements pertaining to financial results of the Company for the first quarter ended June 30, 2024. The advertisements were published in Business Standard (English) All India Edition and Mumbai Pratahkal (Marathi) Mumbai edition newspapers today i.e July 20, 2024.

The above information will also be hosted on the Company's website, at https://www.fedfina.com/

The above is submitted for your kind information and appropriate dissemination.

Thanking you,

Yours Faithfully
For Fedbank Financial Services Limited

Rajaraman Sundaresan Company Secretary & Compliance Officer Membership No.:F3514

THE SINGARENI COLLIERIES COMPANY LIMITED

Regd. Office: Kothagudem-507101, Telangana. E-PROCUREMENT TENDER NOTICE

patron rotatis, inserved putroled for the following Serves: Malters Properties of the file of the following Serves: Malters Properties of the file of the following Serves: Malters Properties of the file of the

28 of 2024 - 17:00 H/s.

E012400126 - Procurement of Emergency Response Vehicle for STPP - 29:07.2024 - 17:00 H/s.

E012400126 - Pervise contract for Operating the Cath Lab at SCCL Area Hospital, RG-1 for a period of 7 years - 29:07.2024 - 17:00 H/s.

E012400991 - Analysis of medicines at Govt Approved NABL accredited labs for a period of 2 years - 30:07.2024 - 17:00 H/s.

29 57 2042 - 04.39 Pm. 17 57 2024 - 255 pm. 13.07 2024 - Construction of Pietaining wall, 2/100 cm capacity sole buriers, 3.75 in W6W approxim road, ramp for said splwing burier 8. 1.53 Ladin pallors (Euch pallors) (1.50 pm. 17 50 pm. providing shed over platform at Ayyagaripota at Salupolii, Khammam dist. Rs. 26.67, /222.
26.27.0224.4.39.28.2024.25.4.31.30.7.2024.4.19.00.10.0

Andhra Paper Limited
Serving you with pride..

(Corporate Identity Number: L21010AP1984PLC001008)

Regd. Office: Rajahmundry - 533 105, East Godward Iberica, Andrea Tradeath, India. Tel: +91-883-2471831

Corp. Office: 31, Chowringhee Road, Park Street, Kolkata - 700 015, West Bengal, India. Tel: +91-33-71500500

Webshite: www.andhrapaper.com E-mail: Diplys/maria-andhig/Bandrapaper.com

NOTICE OF THE 60TH ANNUAL GENERAL MEETING AND E-VOTING

The Annual Report 2023-24 including 60th AGM Notice of the Company is available on the website of the Company at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and also on the website of Kintech at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and also on the website of Kintech at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and asked as a variable on the website of the Company are listed, i.e. at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and asked as a variable on the website of the Company at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and asked as a variable on the website of the total company at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and asked as a variable on the website of the total company at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and as a variable on the variable of the securities of the Company are listed, i.e. at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and as a variable of the variable of the total company at https://anchtrapaper.com/investor-agm-2024 and as a variable of the va

End of remote e-voting 05:00 P.M. on Sunday, August 11, 2024

Remote e-voting shall not be allowed beyond the said date and time and the facility shall forthwith be blocked. Once the vote on a Resolution has been cast by the Member, helshe shall not be allowed to change it subsequently or cast the vote

again; The facility of remote e-voting system shall also be made available during the Meeting and the Members attending the Meeting and who have not already cast their vote by remote e-voting shall be able to exercise their right during the Meeting:

Meeting, and who have not aready cast their vote by remote e-voting stem to ease to execute which temperature. The voting information is the Members shall be in proportion to the number of shares held by them in the paid-up equity share capital of the Company as on Monday, August 05, 2024 (cut-off date). A person whose name is recorded in the Register of Members-Register of Beneficial Owners as on the cut-off date only shall be entitled to avail the facility of remote e-voting before/duting the AGM.

Any person, who acquires shares of the Company and becomes a Member of the Company after the dispatch of the ARM and Report including the Notice of AGM electronically, and holds shares as of the cut-off date may obtain the login ID and password by sending e-mail request to emeetings@directncom or may contact on 1-800-3094-001 (foil free), as provided by Kinterlo. However, If helshis is already rugistered with Klimtech for remote e-Voting, then helshe cause the her existing User ID and Password, and Members who have cast their vote by remote e-voting prior to the AGM will also be eligible to participate in the AGM through VCOAMM facility but shall not be entitled to cast their vote again.

Registration of perall addresses Member may see entered to cast their vote again.

Registration of perall addresses Member may send an e-mail request to eliment, displication, and may send an e-mail request to eliment, displication, and of the signed request letter providing the email address, mobile number, self-attested PAN copy and Client Master copy in case of electronic holding in copy of share certificate in case of physical holding for receiving the Annual report including Notice of AGM and the e-voting instructions.

For permanent registration of e-mail addresses, the Members holding shares in demat form are requested to update the same with their respective DP and in case of Members holding the shares in physical form are requested to update the same with the Registrar you submitting Form ISR-1.

Joining the AGM through VC / OAVM. The information about login credentials to be used and the steps to be followed for attending the AGM through VC / OAVM.

are also microscent in ter Nouice of the Novin.

Members may either call Kirtlech Toll Free Number 1-800-3094-001 or send an e-mail request to: einward.is@kfinter.

com Lemeetinos@kfinter.ch.com for all queries on e-voling, AGM related matters. Allematively, Members may cont
Mr. Ashok Babu Yaramaneni. Deputy Manager (Secretarial), Rajahmundry – 533105, East Godavari District, And
Pradesh, Telephore No. 491-835-256271; E-mail ID. <u>animestorrelations@andhranapeer.com</u>.

The remote e-voting facility will be available during the following voting period (both days inclusive): Commencement of remote e-voting 09:00 A.M. on Wednesday, August 07, 2024 End of remote e-voting 05:00 P.M. on Sunday, August 11, 2024

dia.com and www.nseindia.com.

I. GOPIKISHAN S DAMANI (PAN AACPD6380Q) holding 15 shares of Face Value Rs. 1001- in Bosch Limited (formerly: Motor Industries Company Limited) having its registered office at Hosur Road, Adugodi, Bangalore S60020 in Folio 002785 bearing Share Certificate Number 00186176, 00209374



PATANJALI FOODS LIMITED

CIN: L15140MH1986PLC038536 Regd. Office: 616, Tulsiani Chambers, Nariman Point, Mumbai -400021

Statement of Standalone and Consolidated Unaudited Financial Results for the quarter ended 30th June, 2024

П			STANDALONE			CONSOLIDATED	
11	S. No.	Particulars	Quarter Ended		Year Ended	Quarter Ended	
	110.		30.06.2024 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	31.03.2024 (Audited)	30.06.2024 (Unaudited)	
	1 2	Total Income from Operations Net Profit/(Loss) (before Tax, Exceptional and/or	7,17,305.97	7,76,710.09	31,72,135.45	7,17,305.97	
П	3	Extraordinary items) Net Profit/(Loss) before tax (after Exceptional and/or	35,915.47	11,950.24	1,06,008.52	35,897.81	
- 1	-	Extraordinary items)	35,915.47	11,950.24	1,06,008.52	35,897.81	
- 1	4	Net Profit/(Loss) after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	26,290.15	8,775.11	76,515.09	26,272.49	
	5	Total Comprehensive Income [Comprising Profit/(Loss) (after tax) and Other Comprehensive					
- 1		Income (after tax)]	25,858.01	8,840.49	77,946.29	25,840.35	
	6	Equity Share Capital	7,238.37	7,238.37	7,238.37	7,238.37	
- 1	7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown					
- 1		in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	10,13,292.95		
- 1	8a.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (before					
- 1		extraordinay and exceptional items)*Not annualised					
- 1		1. Basic :	7.26*	2.42*	21.14	7.26*	
- 1		2. Diluted :	7.26*	2.42*	21.14	7.26*	
- 1	8b.	Earnings Per Share (of Rs. 2/- each) (after					
- 1		extraordinay and exceptional items) "Not annualised					
- 1		1. Basic :	7.26*	2.42*	21.14	7.26*	
- 1		2. Diluted :	7.26*	2.42*	21.14	7.26*	

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Company-www.patainglifelos.com and on the Sock Exchange websites www.besinds.com. and www.nsendia.com.

Date: July 19, 2024

NOTICE is hereby given that the 60° Annual General Meeting (AGM or Meeting) of the Members of Andhra Paper Limited (the Company) will be held on Monday, August 12, 2004 at 13.0 A.M through Vision Conferencing (VC) (Other Audio Visius Means (OAM*) to transact the business so tool in the Notice of the AGM in compliance with the application Audio Visius Means of AGM (Date of the AGM) and the relief of the AGM in compliance and Exchange Board of India (Using Obligations and Disclosure Requirments) Regulations, 2015 (SEBI LODR Regulations) and the relevant circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI in this regards. The Annual Report of the Company for the financial year 2023-24 including Notice of 60th AGM has been sent on July 19, 2024 through electronic mode only, to those Members whose —emil addresses are registered with the Company/Registra X Transfer Agent, KFin Technologies Limited ("Kilmerth") as on Friday, July 12, 2024 in accordance with MCA and SEBI circulars.

Educomp EDUCOMP SOLUTIONS LIMITED

CIN: L74999DL1994PLC061353
Regd. Office: L - 314 (Ground and First floor), Gali No. - 7, Mahipalpur, New Delhi-110037

E-mail: investor.services@educomp.com, Website: www.educomp.com
STATEMENT OF FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED. MARCH 31, 2024

	(Rupees in lacs)						
SI.				Year Ended			
No.	T di diculara	31/03/2024 (Unaudited)	31/12/2023 (Unaudited)	31/03/2023 (Unaudited)	31/03/2024 (Audited)	31/03/2023 (Audited)	
1.	Total Income from operations (net)	57.81	88.37	129.29	413.94	398.2	
2.	Net Profit/(Loss) for the period before tax, exceptional items and extraordinary item	(1,595.27)	(304.84)	114.89	(3,380.99)	(8,023.37	
3.	Net Profit/(Loss) for the period before tax but after exceptional items and extraordinary item	(1,595.27)	(304.84)	114.89	(3,380.99)	(8,023.37	
4.	Net Profit/(Loss) for the period after tax, exceptional items and extraordinary item	(1,595.27)	(304.84)	114.89	(3,380.99)	(8,023.37	
5.	Total Comprehensive income	(1,594.84)	(304.84)	114.76	(3,380.56)	(8,023.50	
6.	Paid up Equity share capital (Face Value Rs. 2/- each)	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.34	2,449.3	
7.	Reserve excluding revaluation reserves	(3,13,777.78)	(3,12,182.94)	(3,10,397.22)	(3,13,777.78)	(3,10,397.22	
8.	Securities Premium Account	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.24	1,02,403.2	
9.	Net worth	(3,06,083.97)	(3,04,499.53)	(3,02,703.41)	(3,06,083.97)	(3,02,703.41	
10.	Paid up Debt Capital/outstanding debt	2,65,665.79	2,65,391.47	2,64,057.84	2,65,665.79	2,64,057.8	
11. 12.	Outstanding Redeemable Preferences Shares Debt Equity Ratio	(0.87)	(0.87)	(0.87)	(0.87)	(0.87	
13.	(Loss)/ Earning Per Share (before and after extraordinary items) (not annualized)						
	(a) Basic	(1.30)	(0.25)	0.09	(2.76)	(6.55	
	(b) Diluted	(1.30)	(0.25)	0.09	(2.76)	(6.55	
14.	Capital Redemption Reserve	-			-		
15.	Debenture Redemption Reserve	-			-		
16.	Debt Service Coverage Ratio	(9.85)	(1.05)	1.96	(4.76)	(14.67	
17.	Interest Service Coverage Ratio	(9.90)	(1.10)	1.90	(4.81)	(14.73	

Note: The above results is an extracts of the detailed format of Unaudited Financials Results for the quarier and year ended 31st March, 2024 field with Slook Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarier and year ended results is available on the Stock Exchange Webste namely, BSE Limitled, (www.bseindia.com) National Stock Exchange of India Limited (www.nseindia.com) and on the Company's Webstle (www.aducomp.com).

3

Place : Mumbai Date : July 19, 2024

For Educomp Solutions Limite Sd MAHENDER KHANDELWA

MINITEDIEM PARAIDELEMAL
TAKEN ON RECORD
CARETAKER RESOLUTION PROFESSIONAL OF
EDUCOMP SOLUTIONS LITTLE
REGISTRATION NUMBER:-IBBI/IPA-001/IP-P00033/2016-17/10086

Godrej

Godrej Industries Limited
CIN: L24241MH1888PL0297781
Registered Office Godrej One, Pirightenogar, Eastern Express Highway,
Victor Control one, Pirightenogar, Eastern Express Highway,
Talls: 102: 2518 8016, Face 202: 2518 8068
Website: www.accinjentuatrisc.com. Email Id: imesting@acdreinds.com

worster war governitorates con: Cental III: "Interestrationary control control of the Control of Control of the Control of Co

as set out in the Notice of ANI dated May 1, 12-20. The series for the ANI shall be deemed to be a Registered Office of the Company of the Notice and Part of the Financial Year 2023-24 is available on the whole of the Company at year appointments on and on the websites of the Stock Exchange where the southers of the Company are labor, and on the websites of the Stock Exchange where the southers of the Company are labor, and Stock provided and the website of CSIS, at year, and the Stock provided and the series of the Stock Exchange whether of CSIS, at year, and the Stock provided and the website of CSIS, at year, and the Stock provided and the website of CSIS, at year, and the Stock provided and the Stock provided and which are of CSIS, at year, and the Stock provided and the Stock provided and which are placed by the Stock provided and the Stock provided and which are placed by the Stock provided and the Stock provided and which are placed by the Stock provided and the Stock provided and Stock provided and the Stock provided and Stock provided and the Stock provided and Stock provided Stock provided

OTING THROUGH ELECTRONIC MODE

Metters on house behaved that a complaine with the provision of Section 160 of the Act, each like 20 of the Companies Metageneric and Aministrations (Riss), 2014 heading any medical settly like 20 of the Companies Metageneric and Aministrations (Riss), 2014 heading any medical mendinantial) or re-exactment(s) thereoff, Regulation 44 of the Listing Regulations, Secretarian formation 42 (SE2) on General Metering issuance by the Institute of Company Secretaries (Fourtes) includes and SEBI Circulars mentioned herein above and in terms of the SEBI Circular No. SEBIHO-TECHNOCINER/PROZICA detail December 4, 2000.

Declaria and SEEI Cristian No. SEEINHO

Textulars and SEEI Cristian netrotices been taken one and terms or the SEEI Cristian No. SEEINHO

Textulars and SEEINHO

Textular

- of AGU.

 The Company has appointed Mr. Kididas Winipa. Practicing Company Scientistry (Membership Not FGS 1950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr. Adults Ramani Advances in product in rotal in the Motion of the AGU.

 Members and No. Malling the Company for the Mr. Adults Ramani (Membership No. FGS 950) or falling him Mr.

acceptop pm. b1). The results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared not later than -In results of the remote e-voting and votes cast at the AGM shall be declared, along with the Scruthizer Report, shall be facilitied on the Company's weekler, viz., wavefundinsulties com, immodately affilted that the AGM shall be accepted to the Company shall be declared along whether the Company shall be declared as the Company shall

and hational Slock Exchange of India Limited. In case you have any ensire of seasons granged regarding remote e-voting at the AGM, the Members may contact CDSL at hatched exchanged regarding remote e-voting at the AGM, the Members may contact CDSL at hatched exchanged regarding remote contact the remote and the remote contact the remote contact the requirement of RYC details are requested to registering-date the details in their domat account, as por the process advised by their begoeshor pering-instruction therefore boding stress in physical form who have not updated their action of RYC details are requested to registering-date the said details in the prescribed Form ISSL shift of RYC details are requested to registering-date the said details in the prescribed Form ISSL shift of RYC details are requested to registering-date the said details in the prescribed Form ISSL shift of RYC details are requested to registering-date the said details in the prescribed Form ISSL shift of RYC details are requested to registering-date the said details in the prescribed form ISSL shift of RYC details are requested to registering-date the said of RYC details are requested to require the RYC details are required to required the RYC details are required to require the RYC detail

For the Quarter ended

Rs.In Lakhs

Phoenix ARC

Date: July 19, 2024

ne information about login credentials to i re also included in the Notice of the AGM.

Phoenix ARC Private Limited

For ANDHRA PAPER LIMITED sd/-BIJAY KUMAR SANKU Company Secretary M.No: A 15449

Regd. Office: 3rd Floor, Wallace Towers, 139-140/B/1, Crossing of Sahar Road and Wstern Express High Vile Parle East, Mumbal, Maharashtra - 400057, India. Tel: 022-6849 2450, Fax: 022-6741 2313 Email: compliance@phoenix

	(Rs. in Lakhs)							
Sr. No.	Particulars	Quarter	Year ended					
		June 30, 2024 (Unaudited)	June 30, 2023 (Unaudited)	March 31, 2024 (Audited)				
1	Total Income from operations	13,079.07	7,713.25	42,312.85				
2	Net profit for the period (before tax, exceptional and extraordinary items)	7,443.57	4,626.08	28,043.08				
3	Net profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	7,443.57	4,626.08	28,043.08				
4	Net profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	5,543.98	3,445.61	20,919.95				
5	Total comprehensive income for the period [comprising profit for the period (after tax) and other comprehensive income (after tax)]	5,539.95	3,439.99	20,916.10				
6	Paid up equity share capital (face value Rs.10 per share)	16,800.00	16,800.00	16,800.00				
7	Reserves (excluding revaluation reserve)	81,520.37	58,504.33	75,980.45				
8	Securities premium account	3,006.10	3,006.10	3,006.10				
9	Net worth	98,320.37	75,304.33	92,780.45				
10	Paid up debt capital / outstanding debt	97,070.40	105,462.18	107,648.65				
11	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-				
12	Debt equity ratio	0.99	1.40	1.16				
13	Earnings per share (of Rs.10 each) (for continuing and discontinued operations) -							
	1. Basic	3.30	2.05	12.45				
	2. Diluted	3.30	2.05	12.45				
14	Capital redemption reserve	-	-	-				
15	Debenture redemption reserve	1,963.05	1,158.65	1,963.05				
16	Debt service coverage ratio	0.11	0.09	0.39				
17	Interest service coverage ratio	4.30	3.58	4.28				
Note	s:	Notes:						

Notes:

1. The above results have been reviewed & recommended for the Board approval by the Audit Committee, approved & taken on record by the Board of Directors at the meeting held on July 19, 2024 and reviewed by the Statutory Auditor.

2. The above is an extract of the detailed format of quarterly financial results filled with National Stock Exchange of India Limited under Regulatios 50 of the Securities Exchange Board of India (SSEI)* (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly financial results are available on the websites of National Stock Exchange of India Limited at www.nesinda.com and the Company at www.phoentxarc.co.in, For the other line items referred in regulation 52 (4) of the Securities Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, perfect disclosures have been made to the National Stock Exchange of India Limited and can be accessed on the www.nesindia.com.

aling segment.

4. Figures for the previous period / year have been regrouped wherever necessary to conform to current period / year presentation.

For and on behalf of the Board of Directors of Phoenix ARC Private Limiter

Balan Wasudeo

Place: Mumbai

Director

Di

Fedbank Financial Services Limited

Registered & Corporate Office: 1101, 11th Floor, Cignus, Plot No. 71A Powai Paspoli, Mumbai, Maharashtra-400087 Corporate Identity Number: L65910MH1995PLC364635 Tel: +91 22 88520601, Website: www.fedfina.com



			ended		
		June 30, 2024	June 30, 2023	Mar 31, 2024	Mar 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Т	Total Income from Operations	47,731	36,139	40,758	1,57,721
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	9,363	7,206	9,085	32,808
	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	9,363	7,206	9,085	32,808
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	7,023	5,388	6,766	24,470
	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	5,423	5,785	9,341	29,676
	Paid up Equity Share Capital	37,079	32,155	36,939	36,939
	Reserves (excluding Revaluation Reserve)	85,595	35,756	80,321	80,321
Т	Securities Premium Account	1,09,551	52,341	1,08,823	1,08,823
	Net worth	2,32,225	1,20,252	2,26,083	2,26,083
	Paid up Debt Capital / Outstanding Debt	9,27,972	5,49,743	8,21,460	8,21,460
Ī	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	
	Debt Equity Ratio	4.00	5.39	3.63	3.63

Statement of Unaudited Financial Results for the Quarter ended June 30, 2024

14 Capital Redemption Reserve
15 Debenture Redemption Reserve
16 Debt Service Coverage Ratio
17 Interest Service Coverage Ratio

The above unaudited financial results for the quarter ended June 30, 2024 have been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at its meeting held on July 19, 2024. The above is an extract of the detailed format of the financial results for the quarter ended June 30, 2024 filed with the Stock Exchanges under Regulation 33, Regulation 52(4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 32 results are supported by the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2016 are supported by the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2016 are supported by the SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations, 2016). The SEBI (Listing Obligations and Disclosure Regulations) are supported by the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). The debank Financial Services Limited (the 'Company') has prepared financial results (the 'Statement') for the quarter ended June 30, 2024 in accordance with Regulation 33, Regulation 32 (4) read with Regulation 63 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements). Regulations, 2015 and the Accounting Standards specified under section 133 of the Companies Act, 2013 are ad with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended and the relevant provisions of the Companies Act, 2013, as applicable.

For and on behalf of Board of Directors Fedbank Financial Services Limited

Anil Kothuri Managing Director & CEO DIN:00177945

बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा आज मुंबईत

मुंबई, दि. १९ (प्रतिनिधी) : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी स्थापन केलेल्या बहिष्कृत हितकारिणी सभेच्या" स्थापनेला येत्या २० जुलै रोजी शंभर वर्षे पूर्ण होत आहे. या निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सव सोहळा शनिवार २० जलै रोजी, सायंकाळी ५ वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, नरिमन पॉईंट या

अस्तिका निर्मा ये प्राप्त ने अस्ति व निर्मा साथ यो अस्ति अस्ति क्षार्य के स्ति अस्ति व निर्मा साथ के स्ति अस्ति क्षार्य क्षार्य क्षार्य के स्ति अस्ति क्षार्य क्षार क्षार्य क

न्त्र कु. अंकिता मेहर एम एम पारका अन्त्र असोमिपट्स चार्टर्ड अकार्क्ट्स २१२, वीणा चेंबर्स, २१ दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंक्हं ४०० ००१.

ashok@mmparakh.com

जाहीर सूचना

सूचना याद्वारे देण्यात येते की, मे. आरकेएन एन्टरप्राबन्नेस, भागीदारी संस्था (संस्था) यांनी निवृत्त करार दि. ३० एप्रिल, २०२४

फॉर्म क्र. आयएनसी-२६

नांदणीकृत कार्यालय पता होत क्र. ३, सरकार होर्र य बी.बी. ग्रेड, बैंडस्टेंड, बांद्रे परि हिसारट्र, भारत २०००५० [वर्द महाराण्ट्र, भारत ४०००५० अर्जदार/ पाधिक भाग जनतेस सूचना खाइरे देण्यात केते ह्रेष्मनी महाराष्ट्र राज्यामधून एनसीटी ऑफ दिल्ली हर्षमी महाराष्ट्र राज्यामधून एनसीटी ऑफ दिल्ली

त्याच ।हतसवय वाच्या स्वक्रपति त्याच नॉदणीकृत पोस्ट द्वारे एमसीए-२१ <u>www.mca.gov.in</u> वर इन्वेस्टर कम्प्लेन्ट प्र

तिकाणी आयोजित करण्यात आला आहे अशी माहिती या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पणतू डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी आज मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

२० जुलै, १९२४ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दामोदर हॉल, परळ, मुंबई या ठिकाणी बैठक घेऊन "बहिष्कृत हितकारिणी सभा" ह्या संस्थेची स्थापना केली. हि संस्था डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या जीवनातील प्रथम संस्था. ह्या संस्थेच्या स्थापनेपासून डॉ.

बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक, शैक्षणिक, व राजकीय चळवळीला सुरवात झाली.

"बहिष्कृत हितकारिणी सभेच्या" स्थापनेला २० जुलै, २०२४ रोजी शंभर वर्षे पूर्ण होत असल्याने डॉ. बाबासाहेब आंवेडकरांच्या सामाजिक, राजकीय, शैक्षणिक चळवळीवर प्रकाश टाकण्याकरिता व आंबेडकरी प्रकाश टाकण्याकारता व आबंडकरा चळवळीला गतिमान करण्याकरिता बहिष्कृत हितकारिणी सभेचा शताब्दी महोत्सवाचे २० जुलै रोजी आयोजन करण्यात आले आहे.

फॅमिली केअर हॉस्पिटल्स लिमिटेड

- तम्भणा कंअर होस्पिटल्स लिमिटेड (आवृत्तीको कोवल मकोवर होतील मिटेड) (आवृत्तीको कोवल मकोवर होतील मिटेड) पीआवृत्ता का १९०० हुए तम् १९९४ पीएमी ४००८१२ पोरणीकृत पता ार्वाट कार्य ॥ १००, त्ता कार्य १०, वार्क वेदिका हरेट, एक्सवारीकी, गो (पीएम), माराव्यु २०० ०६१ वर्ष कार्यक्त १९४८ १२० १३ होता स्वाटकार्यकार्य

सभासदांना टपाली मतदान आणि इ मतदान सुविधेची सूचना प्रभासतीना ट्यालो सत्तात आणि है मततान स्थितियो सूचना प्राप्त मूंगित आणा से की करनी स्थापन १५० ज्या नतृष्टीच आमुक्त तर्माय लाम काणीन (मंग्नेस्ट के एर्डिमिन्टेस्टन) निपम २०१० च नियम २० आणि रिमम १२ आणि पात नेकांकी करणाव आणिन मुक्ताण प्राप्त अनुक्रम मंत्रेस प्रमुख्य १३ प्राप्ति १००० प्राप्त कर्मक १९४२० दिखीर्गत ८ प्राप्त २००, ६०४२० दिखीर्स १३ प्राप्ति २०० १०९० २०० दिखीर्स ०० ६ २००, आणि म प्रस्ता मा मा स्थापन अभी अन्य १०० आणी आणिक भी प्राप्त क्रमोत ०१ २०० हिलीर्स २०, मार्ट्स २०३ ती कॉलिंट प्याप्ता भीत दिखारी प्राप्त क्रमोत १०० हिलीर्स १०० व्यापन १०० हिलीर्स १०० व्यापन १०० वेड दिखारील १० स्थापन १०० हिलीर्स १०० हिलीरस १०० हर आणि पर पहिन्द मेंदरण यह) कार्या वालीक प्रमाणे मानू करण्यात आलेच्या विश्ववीच द्रयाली एक्यान्याया आप्यान्तात सामार्थाली भाग्यात एकंड्रानिक मतदानाच्या भाग्यमानूत (दृश्य ६ मतदान) । प्रतिश्व करित आहे. प्रतिश्व करित आहे. प्रतिश्व करित १८९८ - ११ मण्डे कार्याने केलेच्या सिरोटेड धार्टी दुर्ग्यकानात मान्यात) त्रितीच करित १८९८ - ११ मण्डे कार्याने केलेच्या सिरोटेड धार्टी दुर्ग्यकानात मान्यात) त्रितीच करित १८९८ - ११ मण्डे कार्याने केलेच्या सिरोटेड धार्टी दुर्ग्यकानात मान्यात) त्रितीच करित १८९८ - १२ मण्डे कार्याने केलेच्या सिरोटेड धार्टी दुर्ग्यकानात मान्यात) त्रितीच करित १८९८ - १२ मण्डे कार्याने केलेच्या सिरोटेड धार्टी दुर्ग्यकाना मान्यात) त्रितीच करित १८९८ - ११ मण्डे कार्याने कार्यान्यात स्थानात सिरोटेड धार्टी दुर्ग्यकाना मान्यात) त्रितीच करित १८९८ - ११ मण्डे कार्याने कार्यान्यात स्थानात सिरोटेड धार्टी दुर्ग्यकानात मान्यात अध्योग्याच्या अधिकान अध्योग्याच्या स्थानात्री स्थानात्री स्थानात्री स्थानात्री

१ को प्रतिक्वा प्रमाणि प्रशिक्ष समयोग चीटणलत यह आणि को मीज्य मेशीरहम आणि असिस्साम मध्ये व्यक्ति मानाल व्यक्ति मानाल प्रतिक्व मानाल आणि असिस्साम मध्ये व्यक्ति मानाल प्रतिक्व मानाल प्रतिक्व मानाल मानाल प्रतिक्व मानाल मान

शकतंत्र. ज्या समामिक्षं के पाणे में सामामा प्रत्यक्ष स्वरूपमात उपलब्ध आहेत हो समामंद्र आगते हु मेल तामीति पूर्ण परेलांच आयराक्षा - ए मोर्स (जो कंपनी) आटी, पाणेच महिता-काराम आगति है पाणेच स्वरूपमा क्षारा क्ष्मा कारामा अगति अगति में पाणेच प्रतिकृति केश्व ती में पाणेच हैं पाणेच प्रतिकृति केश्व ती में पाणेच हैं पाणेच केश्व ती में पाणेच हैं पाणेच केश्व ती में पाणेच ती में पाणेच केश्व ती में पाणेच केश्व ती में पाणेच ती में पाणेच ती में पाणेच ती में पाणेच केश्व ती में पाणेच ती म येथे सादर करू शकतात.

येथ सादर करू शकतात. भामदोना आवाहन करण्यात येते की त्यांनी टपाली मतदान मुगनेत नमूद करण्यात आलेल्या दूररू मतदान विषयक सर्वे मुजनीचे काळबीपूर्वक वापन कराये. कोणत्याही शंका / प्रश्न असल्यास आण मेलच्या माध्यमातृन evoting@purvashare.com येथे किंवा संपर्क क्रमांक ०२२ - ४९६१४१३

मंबर्ड शहर दिवाणी न्यायालयामध्ये, मंबर्ड येथे पुण्ड शहर (स्थाना न्याचारामाच्या, गुण्ड चय्व वाणिज्यीक खटला क्र. १९१३३५/२०११ (जूमपत्र प्रकाशनाकरिता सीपोसीच्या ओ. व्ही, आर. २० (१-ए) १५.०३.२०२१ रोजी दाखल,

गर्दीनी दि. १५.०३.२०२१ रोजी दाखाल,

नित्तम १ स्वाणी प्रक्रिकेच्या कोडच्या अनुस्थंद २७, अंतर्गत गार्टी अम. स्था १८ हिवाणी प्रक्रिकेच्या कोडच्या अनुस्थंद २७, अंतर्गत गार्टी ओ. तथी, आरआर. १,५, ७४ ८ व ओ. ८, आर. १ अंतर्गत कोड अंतर्गत उत्तर देण्याकरिता समस्य केड आर्थिफ सतारा है कडेसींट संस्था वॉकिंत कंपनी (तथा व स्टार्तातण

अक्स) ॲंक्ट-१९०० अंतर्गत व त्यांचे मुख्य कार्यालय लोकमंगल, १५०१, त्रिवाजीनगर, पृणे ४११, ००५ व शाखा कार्यालय व अन्य श्रीपाल कॉम्प्लेक्स, तक मजला, एम. जी. रोड, घाटकोपर (पश्चिम), मुंबई ४०० ०८६

जब सदापुरु ट्रॅब्ब्हरूस, प्रोप्रायटर श्री. दिशक मुस्लीधर चव्हाण भारतीय रहिवासी व्यवसाय : व्यवसाय, वय : प्रींड, राहणार पत्ता घर क्र. २९९/८, महात्मा पुन्ते नगर, मनिषा नगर गेट क्र. १जवळ, कळवा,

केदरा यांच्याराध्ये आदेता दि. १०.०६, २०२४ अद्वासा)
न्याअर्थ्य वर्धन तमानित वर्धन अर्थन अस्तुत्वास)
न्याअर्थ्य वर्धन तमानित वर्धन अर्थन अस्तुत्वास वर्धन वर्धन तमानित हम्मा वर्धन वर्धन तमानित वर्धन त

कराते. १८. प्रतिवर्धी यांना स्वर स्वरूपात सन्मा. नागाताचाहारी स्वर वेकी रक्षमेचे उदान करण्यात सूचना दितों होती व १८ता ६ १, १५९, ११९९० (६. पाय साराध एकोणसाट इतार तीनारी एकोणीत मात्र) यांचे प्रदान कराते. ती. तार अन्य पुर्वेशी होतीराकोंकीता सर्वता सार्वेशास्त्राचानी उंजासम्बन्धा स्वर्णे ११. ब्राविश इंकिंग विद्यों (ती) वे (यो) यांच्या अजित स्वरूपात ओत. ११. विद्यों इंकिंग स्वरूपात है, १९८० च्या क्षोंकाण अदिश एकास्त्रास्त्रा अंतर्गत समाधिव सेसान ३५ अंतर्गत

|था: (वराणा आजला जान) |अस्टालक्षित मुद्रा | सदर हाटल्याच्या मुत्यांकरिता व कोणत्याही पुढील मृत्य व अन्य रिलीफ करिता सन्या. न्यायालय यांन सध्याच्या प्रकारणात योग्य य व्याजाने करावे.

माझा सहा व सत्मा. त्याचाच्यः . . दि. ०३ जुलै, २०२४ रोजी जारी

निबंधक यांच्याकरि शहर दिवाणी न्यायालय, बृह-मुंबई माझगा

कादाकारता वकाल ६०-सी, चींथा मजला, भुपेन चेंबर्स, ९, दलालस्ट्रीट, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज समोर, फोर्ट, मुंबई ४०० ००१. मो. ९८२०९३०५६७

भार, मुबई ४०० ००१, मा. १८२०९३०५६७ वादी / स्वाक्षांकर्ताकांकरिता वकील टीप : खटल्याची पुढील तारीख २३.०७.२०२४ आहे. कृपचा सदर खटल्याकरिता शहर दिवाणी न्यायालय व सेशन कोर्ट, बृहत्मुंबई यांच्या अधिकृत वेबसाइट वर पुढील / अधिक माहिती पाहायी.

यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या

मार्गदर्शक म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती हे

उपस्थित राहणार आहेत तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चळवळीमध्ये छत्रपती शाहू महाराज ह्यांचे स्थानी डॉ. वाबासाहेब आंबेडकरांचे पणतू डॉ. महत्वपूर्ण योगदान राहिले आहे . त्यामुळे राजस्ल आंबेडकरा हे असतील. कार्यक्रमाला या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती व प्रमुख प्रमुख उपस्थिती म्हणून आम आदमी पक्षाचे राजेंद्र वर्षाक म्हणून युवराज संभाजी राजे छत्रपती हे पाल गौतम, विनोदकुमार तेज्यान, मुस्लिमाचे

प्रतिनिधी म्हणन शाहिद सिहीकी खिश्चनाचे जॅक्सन जोसेफ, सुंदर नायडू, पोलीस उपायुक्त भारत शेळके, जगदीश गायकवाड आदी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती डॉ. राजरत्न आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

फेडबँक फायनान्स सर्व्हिसेस लिमिटेड

नोंटर्गाकृत व कॉपोरेट कार्यालय : १९०१, ११ वा मजला, सिम्मा, प्लॉट क्र. ७१९ पवर्ड पासपोळी, मुंबई, महाराष्ट्र ४०० ०८७. कॉपोरेट आयडेंटिटी क्रमांक : L65910MH1995PLC364635 दूर. +९१ २२ ६८५२०६०१ वेबसाइट : www.febfina.com

FEDBANK

					रु. लार	
эт.	विवरण तिमाही अखोरकरिता				वर्ष अखोरकरित	
死.		३० जून, २०२४	३० जून, २०२३	३१ मार्च, २०२४	३१ मार्च, २०३	
		(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(अलेखापरीक्षित)	(लेखापरीक्षित	
٤.	कार्यचलनातून एकूण महसूल	४७,७३१	३६,१३९	४०,७५८	१,५७,७२१	
٦.	कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (कर, अतिरिक्त व अतिविशेष बाबी पूर्व)	9,363	७,२०६	9,064	32,606	
φ.	कर पूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/ तोटा (अतिरिक्त व अतिविशेष बाबी पश्चात)	९,३६३	७,२०६	९,०८५	३२,८०८	
٧.	कर पश्चात कालावधीकरिता निच्चळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबीपश्चात)	७,०२३	५,३८८	६,७६६	२४,४७०	
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता समाविष्ट नफा/ तोटा समाविष्ट (कर पश्चात) व अन्य सर्व समावेशक उत्पन्न (कर पश्चात)	५,४२३	૫,७८५	९,३४१	२९,६७६	
ξ.	प्रदानित इक्विटी शेअर भांडवल	३७,०७९	३२,१५५	३६,९३९	34,939	
<u>ن</u> .	राखीव (आरक्षण मूल्य वगळता)	८५,५९५	રૂપ,હપદ	८०,३२१	८०,३२१	
۷.	प्रतिभूत प्रीमीअम खाते	१,०९,५५१	42,388	१,०८,८२३	१,०८,८२३	
٩.	निव्वळ मूल्य	२,३२,२२५	१,२०,२५२	२,२६,०८३	२,२६,०८३	
ζο,	प्रदानित कर्ज भांडवल/ थिकत कर्ज	९,२७,९७२	५,४९,७४३	८,२१,४६०	८,२१,४६०	
38.	थिकत कपात योग्य शेअर्स	-	-	-	-	
۲٩.	कर्ज इक्विटी रेशिओ	8.00	4.39	3.53	3.63	
₹.	उत्पन्न प्रति रोअर (रु. १०/– प्रत्येकी) (चालू व खांडित कार्यचलनाकरिता)					
	१. मूलभूत	१.९०	१.६७	१.८३	6.22	
	२. सौम्यीकृत	33.8	१.६७	१.८१	6.82	
	भांडवल कपात आरक्षित	२००	२००	२००	200	
	डिबेंचर कपात आरक्षित	एनए	एनए	एनए	एनए	
	कर्ज सेवा कव्हरेज रेशिओ	एनए	एनए	एनए	एनए	
₹७.	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशिओ	एनए	एनए	एनए	एनए	

टीप:
ए. है. 30 जून, २०२४ रोजी अध्येर निमासी अधोरकरिता बरील एकजित असेखापरीहित विताय अहवाल हि, १९ जुलै, २०२४ रोजी समेमध्ये पार पडलेल्या संचालक मंडळाच्याद्वीर मंजूच व लोगा समिती द्वारे पालचात आला आहे.
यी. वर्तत अहवाल सेवी (सूची अनिवार्यता व विवाचन आवश्यकता) विनिवसन २०१५ च्या नियम ५२ अंतर्गत स्टॉक एससर्वेजससह संपलेल्या हि. ३० जून, २०२४ रोजी संपलेलिया निमासी अध्येरकरिता अलेखापरीहित स्थानी वितायी अध्येरकरिता अलेखापरीहित स्थानी वितायी अध्येरकरिता अलेखापरीहित स्थानी वितायी अध्येरकरिता अलेखापरीहित स्थानी वितायी अखेखारकरिता अलेखापरीहित स्थानी वितायी अखेखारकरिता अलेखापरीहित स्थानीय आवश्यकरिता अलेखापरीहित स्थानी अलेखारकरिता अलेखापरीहित स्थानीय अल्लालाचा संपूर्ण प्रारम्भ अधिक इंडिया अध्यासकरिता अलेखारवारी स्थानीय अलेखाराचा संप्रारम्भ प्रारम्भ अधिक इंडिया अध्यासकरिता अलेखारवारीय स्थानीय अलेखारवारीय स्थानीय अलेखारवारीय स्थानीय अलेखार स्टिटर्स्टर्स सामेत के अलेखार से दीन सुची आनेखारिता स्थानीय स्थानीय अलेखार (स्टेटर्स्टर्स) तमार केले आहेत से सौष्टी अलेखारवारीय स्थानीय विवास अलेखार २०१५ च्या अल्लेख २३३ अंतर्गत वितिह अल्लेखारीय स्थानीय कंपनी कारवार, २०१३ च्या अल्लेख २३३ अंतर्गत वितिह अल्लेखीय स्थानीय कंपनी कारवार, २०१३ च्या संबंधित तत्त्रदीसह संबंधित असेल.

विकाण : मुंबई दिनांक : १९ जुलै, २०२४

टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड TYGER

नोंटजीकृत कार्यालय - शिक्टर, नियाखाली सर्कल जवक, नवरंगपुरा, अहमदाबाद ३८० ००९, गुजरात, भारत कोपिरेट कार्यालय दन बीचेला अति १९, ५०० वा जानाला, वीद कुलो कोम्प्लेक्स, वार्य (युर्व), मुंबई ४०० ०५९, महाराष्ट्र, भारत सीआयपन : युर-४९९९ जिजे २०१४विंति ०८५९६ सर्वेक्स **www.tyger.in**

इ लिलाव कम विक्री करिता जाहीर सूचना

Ш	31.	कर्जदार	अचल मालमत्तेचा तपशील	मागणी सूचनेची तारीख	राखीव किंमत
क्र.		सह कर्जदार		येणे असलेली रक्कम	ईएमडी
Ш		हमीदार		(संरक्षित कर्ज)	वोली वाढविण्याची रक्कम
Ш		कर्ज करारनामा क्रमांक			
	9	अशोक वेलाराम चौधरी / पिंकी अशोक चौधरी / ८०१०एच एल ००१०२०१८७ वीराएचएल ००००१९८५६	सदिनका क्रमांक १०२, क्षेत्र २८.१४ चौरस मीटर्स चटाई क्षेत्र, १ ला मजला, बी दिन, इमारत नामे राहुल एक्सलंट, भूचंड सिटीएस क्रमांक १२८८, गट क्रमांक १२, हिस्सा क्रमांक (पी), मीजे मीरिवली, वालुका अंबरनाथ, जिल्हा ठाणे या मालमत्तेचा पूर्ण तो भाग चतुःसीमा पृढील प्रमाणे : पूर्व : १ विन, पश्चिम : वृंदावन हाईट्स, उत्तर : अन्य निवासी झमारती, दक्षिण : रस्ता	₹ २३,९०,५७५ /-	रु १५०००० /- रु १५०००/- रु १,००० /-
	२	नंदकुमार रामचंद्र गायकवाड / ज्योती नंदकुमार गायकवाड ८०६० एच एल ००१९०२६१०	सदिनिका कमांक २०३, क्षेत्र ४०७ चौरस फुट चटई क्षेत्र म्हण्येन तरासर ४१ वीसर फुट टेरेस, २ ग मजता, इ वित्त, झारत कमांक २ झारत नामें गावदेवी गाउँन कम्प्ट्राव्यन, विनयीत मुंचिक स्वतं कमांक २७, हिस्ता कमांक २०, क्षेत्र २३० चौरस मीटर्स, मीठ वावजे, ततावी स्वाणा वावजे, ग्रामच्यात्वत वावजे यांच्या हिंदी, तावुक्त आणे नीट्यणी जियालक पानेवल, जिल्ला आणे नीट्यणी जिला रामांक एता होता तावज्ञ का आणे नीट्यणी जिला प्रमार होता आणे नीट्यणी जिला प्रमार होता आणे नीट्यणी जिला रामांक एता होता होता होता होता होता होता होता हो	१२ फेब्रुवारी २०२४, रु २९,९२,००१ /- दिनांक ९ फेब्रुवारी २०२४ रोजी	₹ 930000/-
	ą	मंगेश एकनाथ धावतकर / मनाली मंगेश धावतकर बीओआयए एचएल ००००१७९२५	सदिनिका कंगांक १०२, क्षेत्र २५० चौरस् फूट बिरट अप. १ ला मजला, झगता मामे श्री गणेरा अपार्टमेन्ट, गावठाण भूखंड घर क्रमांक ३९३/१, एक्ज क्षेत्र २५५० चौरस् फूट, पाडा, तालुका आणि जिल्हा पालघर या मालसचेचा पूर्ण तो भाग चतुःसीमा पुढोल प्रमाणे - पूर्व : अतंति रस्ता आणि निवासी घर, परिचम उतंति रस्ता कोणि निवासी घर, उत्तर : चाळ, दक्षिण निवासी घर, परिचम	०९ जुलै २०२१, रू ४,०९,६६९ /- दिनांक ०९ जुलै २०२४ रोजी	ক ৭,০০০ /- ক ৪২০০০ /-
	8	धर्मेंद्र यादव / रुबी कुमारी ८०१०एच एल ००१०१९८०७	सदिनिका क्रमांक २०९, २ रा मजाना, क्षेत्र ५५० चौरास फूट बिल्ट ज्ञा क्षेत्र, इस्तार नाम बिहुद्धभाव कॉम्प्लेकर, मुख्ख सर्ख्य कमांव १६ स्थार कमांक १६ एस. कमांक १६ ए. क्षेत्र इस्तार नाम बिहुद्धभाव कॉम्प्लेकर, मुख्य स्थार कमांव १६ ए. क्षेत्र ४३६. ०० चौरास वाईस मीजे शेलार, तालुका मिनंडी, जिल्ला छोगे या मानासनेचा पूर्वी रहमा को पूर्वी रहमा को अध्यार्थनेट, पश्चिम । आधार्थनेट, पश्चिम । आधार्थनेट, पश्चिम । आधार्थनेट, पश्चिम । अधार्थनेट, पश्चिम । अधार्थनेट, पश्चिम । अधार्थनेट, पश्चिम ।	१० नोव्हेंबर २०२३, रु १३,६५,०६६ /- दिनांक ०९ नोव्हेंबर २०२३ रोजी	ক ৭৭৭५০০০ /- ক ৭৭৭৭০০/- ক ৭,০০০ /-
	ч	गणेश राजू रांधले / रत्ना राजेश रांधले / ८०२०एच एल ००१०७४१३९	सदनिका कमांक ३०३. क्षेत्र ५२. ०६ चौरस मीटर्स म्हणजेच ५६०. ३७ चौरस फूट, ३ म मजला, सी बिन, इसरत माने वाक्रूर आवकॉन, मुखंड सर्वे क्रमोक ६५, हिस्सा कमांव (२), क्षेत्र ० ८-६ ७ एवं आर आणि हिस्सा कमांक ३ नी क्षेत्र ० - २८ - १ एच आर मीजे पास्थळ, तालुका पालघर, पिलका पालघर या मालमसोचा पूर्वो मामा चतुःसीमा पुढील प्रमाणे - पूर्व , पालन इंद्रलोक बिल्डिंग, परिचम : खुला भुखंड, उत्तर : रस्ता, विक्षण : खुला भुखंड	₹ 99,28,039 /-	ক্ ৭९,५२,०००/- ক্ ৭,९५,२००/- ক্ ৭,০০০ /-

ईरमडी सादर करण्याच्या खात्याचा तपशील (राखीव किमतीच्या १०%) खाते कमांकः ADANIH90EMDAHF ००९, बँकेचे नाव : आयसीआयसीआय बँक, लामार्थीचे एनईएकटी / आरटीजीएस इ तिलावाची तारीख आणि वेक

प्रविकासिक स्थापन के प्रति के प्रति को प्रति को प्रति के प्रति हास्त्रार रोजार केवार उसे ह है तिसार प्रति के प्रति के प्रति के प्रति के प्रति के प्रति हास्त्रार रोजार केवार केवार केवार केवार है । के प्रति केवार के

प्रचल्न के प्रकल्प के प्रचल्न के प्रचल के प्रचल

भाषांतरामध्ये त्रटी आढळल्यास इंग्रजी मजकूर ग्राह्य धरण्यात येईल

स्याक्षरी / -प्राधिकृत अधिकारी टायगर होम फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

स्थळ : मुंबई दिमांक : २०/०७/२०२४